

आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत  
आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल  
बांधण्यासाठी तरतूदीमध्ये बदल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक : आदिम-२०१४/प्र.क्र.६५/का.-१९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख: ३०/०६/२०१६

**वाचा:-**

१. शासन निर्णय क्र. आदिम-२०१४/प्र.क्र.६५/का.-१९, दि.३१/०३/२०१५
२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. नियो-२०१५/प्र.क्र.२२(१४)/का.-५(३)/४०३७,  
दि.०७/०६/२०१६
३. आदिवासी विकास विभागाचे पत्र क्र.घरकुल-२०१५/प्र.क्र.३१/का.१७, दि. २८/०६/२०१६

**प्रस्तावना (Preamble) -**

सन २०१४-१५ करिता आदिम जमातीचा विकास याखाली रु.१५००.०० लक्ष निधी वाचा क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घरकुलांच्या बांधकामास उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये माडीया जमाती करीता चंद्रपूर जिल्ह्याकरीता २५० लक्षांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माडीया जमातीची लोकसंख्या उपलब्ध नसल्याने सदर लक्षांक माडीया जमात असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकरीता उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांनी वाचा क्र.२ वरील पत्रान्वये केली होती. या अनुषंगाने सचिव आदिवासी विकास यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकुल योजना, पारधी विकास योजना, आदिम विकास योजनांतर्गत घरकुलांच्या आढावा बैठकीमध्ये सदर लक्षांक गडचिरोली जिल्ह्याला वर्ग करण्यातचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने बदल करून शुद्धीपत्रक काढण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन शुद्धीपत्रक (Government Corrigendum)-**

वाचा क्र. १ येथील शासन निर्णयातील तक्ता पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.	अनुसूचित जमाती	जिल्हा	घरकुलांचे उद्दीष्ट	प्रस्तावित वितरण (रु.लक्ष)
१.	कातकरी	रायगड	२५०	२५०.००
		ठाणे	२५०	२५०.००
२.	माडीया	गडचिरोली	२५०	२५०.००
		चंद्रपूर	२५०	२५०.००
३.	कोलाम	यवतमाळ	२५०	२५०.००
		नांदेड	२५०	२५०.००
	एकुण		१५००	१५००.००

उपरोक्त तक्त्याऐवजी सदर तक्ता पुढील प्रमाणे वाचावे.

अ.क्र.	आदिम जमात	जिल्हा	घरकुलांचे उद्दीष्ट	प्रस्तावित वितरण (रु.लक्ष)
१.	कातकरी	रायगड	२५०	२५०.००
		ठाणे	२५०	२५०.००
२.	माडीया	गडचिरोली	५००	५००.००
३.	कोलाम	यवतमाळ	२५०	२५०.००
		नांदेड	२५०	२५०.००
	एकुण		१५००	१५००.००

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६३०१५०३३२९०२४ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भगवान सावंत )

अवर सचिव

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
३. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
६. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
७. जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपुर/गडचिरोली
८. उप सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
९. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.